

4,4,28. fg. घात्मानम् 1,65. *Etwas fahren lassen, aufgeben, entsagen:* प्रियाप्रिये M. 8,173. मा हासीः सोपराये त्वं बुद्धिं ताम्पिषूजिताम् MBh. 2,2576. कामान्सर्वान् 4,655. स्वार्थान् 5,4389. निद्रां सक्रामं HARIV. 2857. राख्यं च कोशं च R. 2,61,11. शशीं श्योत्स्राम् 82,5 (लक्ष्मीं शीतोष्णाम् 88, 5 GORR.). कीर्तिम् R. GORR. 2,30,35. 38,40. घादित्यो दीप्तिम् 3,62,13. प्रकृतिम् 70,4. कालाम् MRGH. 50. म्रत्यस्य हेतोर्बहुं RAH. 2,47. Spr. (II) 1653. घनागमत्प्राम् 4908. 5466. कोपम् 7102. स्वभावम् 7291. विद्यास्त-
पावत् KATHAS. 18,377. विपलमायासम् 21,30. निर्बन्धम् 25,246. तपः 27, 67. MĀRK. P. 37,24. RĪGĀ-TAR. 3,284. BHĀG. P. 5,14,44. 6,2,38. 7,5, 36. 8,20,6. SARVADARĀNAS. 8,3. शङ्काम् BHATT. 3,53. शोकम् 10,71. 20, 10. तं (अर्थं) तन्नतो ज्ञातं हास्यामि वेपादास्ये वा Comm. zu NĪJAS. 1,1, 32. 5,2,2. *Etwas aufgeben* so v. a. *nicht beobachten, verletzen:* विधिम् M. 5,90. 9,63. नाहास्य समयम् MBh. 5,3425. प्रतिज्ञाम् R. 1,23,2. स्व-
धर्मम् BHAG. 2,33. MBh. 5,7060. R. 1,23,6. HEM. JOGAC. 2,40. पितुरदि-
शम् R. 2,82,5 (88,5 GORR.). गुरोर्वचः 109,24. *hintansetzen, nicht beach-
ten* Spr. (II) 4812. *हिवा mit Hintansetzung — mit Uebergang von:*
घात्मानः प्रियमुखे 4989. भर्तुः प्रियाप्रिये 5663. 5839. कथमात्मसुतान्क्वा
त्रायसे ऽन्यसुतान् R. 1,62,14. KATHAS. 46,212. 36,283. BHĀG. P. 1,48,
20. *abgesehen von, mit Ausnahme von* VARĀH. BRH. S. 8,10. 11,53. BRH.
7,2. 7. VOP. 3,145. *aufgeben* so v. a. *vermeiden* (Personen und Sachen),
sich fernhalten von: भुक्तपूर्वां स्रजम् HARIV. 2857. Spr. (II) 6608. परस्त्रि-
यम् HEM. JOGAC. 2,99. सुतामपि रक्षे ज्ञात्वा BHĀG. P. 7,12,9. वास्त-
व्यानी कृतां भूमिं न तु निशेषतो ज्ञेयां *verzichtete nicht ganz* RĪGĀ-TAR.
4,638. so v. a. *nicht anwenden, nicht gebrauchen* BHĀG. P. 2,7,48. so
v. a. *verlieren, um Jmd oder Etwas kommen* R. 2,12,84. 35,2. Spr. (II)
1950. 5676. so v. a. *abnehmen, eine Abnahme erleiden* Ind. St. 8,230.
441. *Etwas los werden, sich befreien von, entgehen:* शरीरे पाप्मनः
TAITR. UP. 2,5. कृषशकौ KATHOP. 2,12. मुकृतडुष्कृते BHAG. 2,50. भूपा-
कृत्याकृतं पापम् MBh. 1,3301. Verz. d. Oxf. H. 62, a, 31 (अकृष्यति).
BHĀG. P. 3,9,15. 7,10,38. निद्राम्, तन्द्राम्, परिश्रमम् R. 2,36,3. दुःखम्
33. Spr. (II) 7120. BHĀG. P. 7,15,24. Schol. zu KAR. 1,4. विपदम् KA-
RĪAS. 26,200. प्रुचः BHĀG. P. 1,13,57. स्तम्भम् 9,6,47. *ablegen, abthun:*
भुजगवलयम् MRGH. 61. शिखादाम 89. कोपीनम् DAÇAK. 68,12. मत्स्यादि-
त्रयाणि यथा नटः BHĀG. P. 1,15,35. *aus der Hand fahren lassen:* चापम्
11,37. *liegen lassen:* दत्तकाष्ठं प्रुचिप्रदेशे VARĀH. BRH. S. 85,8. Spr. (II)
7038. — 2) *entlassen, emittens:* Samen RV. 10,61,6. अश्रमवर्षे ग्रामेषु
RĪGĀ-TAR. 1,264. पुष्पाञ्जलीन् 373. कृताम्भसः स्वस्मादेव कषान्घनस्य
जकृतः Spr. (II) 7017. अग्रिं स्वपृष्ठतः KATHAS. 39,146. शर्धं जकृति मायः
bewirkt, dass man entlässt, VOP. 26,61. — 3) *hierher wäre jkृta zu
stellen:* जकृ को अस्मदीषते RV. 8,43,37, wenn es, wie NĪA. 4,2 (und
darnach SĪ.) annimmt, eine Verbalform wäre (= जघान 1. sg. von कृन्).
Wir halten es aber für eine Interjection: *bah! wer flieht denn vor uns?*
Nach dem Comm. zu TAITR. ĀR. 1,3,1 soll जकृक als ein Wort adj. = कृ-
नशील sein. — 4) *pass. कृीयते* P. 6,4,66. TS., कृीयते ÇAT. Br. अकृापि, अ-
कृासि, हास्त, हास्मदि, जके, हास्यामके. *verlassen —, dahintengelassen
werden; zurückbleiben hinter* (abl.), *nicht zum Ziele kommen, zu kurz kom-
men bei Etwas* (abl.): मा हास्मदि प्रजया RV. 10,128,5. ÇAT. Br. 1,7,3,1.
fgg. जीर्णः कृत्यात्रयो जके *kam nicht mit* 4,1,5,1. हास्यामके *wir würden*

zu kurz kommen 3,5,2,18. मा ते हास्त तन्वः किं चनेकं *bleibe hier
zurück* AV. 18,2,24. TS. 2,6,2,3. AV. 10,8,15. TS. 7,1,4,1.
3,1,2,1. *पर्यन्तवास्ता कृीयते* (कृीयते unsere Hdschr.) 6,6. अज्ञातः 6,2,
4,1,7,3,21. धार्वकः 3,2,2,5. सुवर्गाहोकात् *nicht hingelangen* 5,6,
6,1. ÇĀÑKH. Br. 8,9. AIT. Br. 2,36. बहूनि तथात्राणि कृीयेरन् *würden
verloren gehen* 6,2. यस्य गोपनायामपकृति कृीयते सः so v. a. *wird vom
Genuss ausgeschlossen* ÇAT. Br. 3,6,2,14. PANĀV. Br. 12,11,11. सामः
kommt um das S. 6,4,8. 16,12,1. भूतेभ्यः ÇAT. Br. 11,5,6,9. अकृापि 1,
7,1,18. — *aufgegeben —, vermieden werden:* कोपद्येतसि कृीयताम् Spr.
(II) 3328, v. 1. *abnehmen, geringer werden, hinschwinden, vergehen, zu
Ende gehen, zu Schanden —, zu Nichte werden* KĪAND. UP. 4,16,3. PRA-
ÇNOP. 3,11. नाकालतो वर्धते कृीयते च चन्द्रः समुद्रो ऽपि Spr. (II) 3539.
रात्रिः R. 6,82,58. आयुः Spr. (II) 913. (यज्ञः) संवत्सरमथो सार्धं वर्तते न
च कृीयते R. 7,92,19. धर्मः M. 9,188. भूतमप्यनुपप्यस्तं कृीयते व्यवहा-
रतः JĀGĪ. 2,19. पूजा पूजाकृेषु MBh. 1,6424. प्राणः 3,11951. भर्तुरर्थः R.
5,9,43. बुद्धिः Spr. (II) 4473. 6318. 6856. मतिः 7403. धैर्यम् 438. ÇĀK.
194, v. 1. MĀLAY. 79. KATHAS. 65,52. MĀRK. P. 16,51. 44,20. SARVADAR-
ĀNAS. 166,5. *abgehen, abgezogen werden:* स्वत्रिभागः VARĀH. BRH. S. 7,
2. *den Kürzern ziehen, unterliegen, zu Schaden kommen* (von Personen)
M. 6,42. MBh. 1,6291. 4,768. कृीयति संयुगे 6,2917. R. 2,21,36. Spr.
(II) 3133. नरो कृीयते वर्धते च 4125. 5556. 7317. KATHAS. 50,44 (beim
Kampfe). beim Gottesurtheil mit der Wagschale so v. a. *weniger wie-
gen* MIT. 145,12. fg. यो धावता न हातव्यतिष्ठन्नपि न कृीयते so v. a.
wird nicht ereilt MBh. 12,8138. कृीयमान, सम, वर्धमान *ein Schwächerer*
Spr. (II) 7406. fg. mit abl. *kommen um, verlustig gehen* P. 5,4,45. अ-
र्थात् KATHOP. 2,1. ब्राह्मण्यात् M. 3,17. पतिलोकात् 5,161. तस्मादर्थत्
8,56. धर्मार्थभ्याम् 74. स्वर्गात् 75. बलात् MBh. 4,767. तपसः 15,997.
Spr. (II) 1936. 1978. 5088. KATHAS. 46,118. MĀRK. P. 113,33. mit ऽतम्
dass. P. 5,4,47 (vgl. jedoch 45). अशप्रदानतम् M. 9,211. mit instr. dass.
P. 5,4,47. वृत्तेन Schol. अज्ञसर्वस्वैः, सर्वेषां M. 8,374. गुणैः सर्वैः VARĀH.
BRH. S. 53,67. जके प्राणैः BHATT. 14,35. *sich ablösen von, ausfallen:*
ये ऽकृीयन्तामतः केशाः BHĀG. P. 3,20,48. — 5) *partic. praet. pass. a)*
हात aufgegeben, fahren gelassen: लस्य BHĀG. P. 8,7,33. हातवन् *ge-
kommen um* (acc.): कलत्राणि KĀM. NĪTIS. 14,49, v. 1. — *b) कृीन ऽ. bes.*
— *c) जकृते verstossen, verlassen:* प्रातिरृतं जकृतेस्यायुः RV. 1,116,10.
अनु हा जकृता नयो ऽन्धं श्रौणं च 4,30,19. तौप्यः समुद्रे जकृतिः 8,5,22.
— Vgl. प्रजकृति u. — प्र.

— *caus. कृापयति* 1) *versäumen, vernachlässigen:* पञ्चैतान्यो महाप-
ज्ञानं कृापयति शक्तिः M. 3,71. 4,21. 5,169. JĀGĪ. 1,121. MĀRK. P. 28,
21. धर्मार्थकामान्स्वे काले यथाशक्ति न कृापयेत् JĀGĪ. 1,115. अकृापयित्वा
पाण्डवार्थम् MBh. 5,856. 3326. अकृापयन्कालम् *keine Zeit verlierend,
nicht säumend* KĀM. NĪTIS. 5,64. लोकवादानं कृापयेत् MĀRK. P. 58,67.
— 2) *es fehlen lassen an:* शक्तिं न कृापयिष्यति MBh. 3,1463. Spr. (II)
5265. स्वपौरुषमकृापयन् 1003. — 3) *fahren lassen, aufgeben:* असूनवी-
जकृत् HARIV. 1138. *einbüßen, verlieren:* पडुपातं यशः पित्रा धनं वीर्यम-
थापि वा । तत्र कृापयते यस्तु Spr. (II) 5250. — 4) *partic. कृापित a) be-
schädigt, mitgenommen:* oin Pfand JĀGĪ. 2,59. — *b) gebracht um* (instr.).
असुभिरिन्द्रेणा BHĀG. P. 8,15,3. त्रयया 10,22,22.